NOTICE



SHIFTING DYNAMICS

The rise of DIIs as dominant shareholders in equity market captures a structural change, but FPIs matter

SUNDAR SETHURAMAN & SAMIE MODAK

n a significant shift, domestic institutional investors (DIIs), primarily mutual funds and insurance companies, have surpassed foreign portfolio investors (FPIs) as dominant shareholders in India's equity market. According to Prime Database, DIIs held a 1762 per cent stake in companies listed on the National Stock Exchange (NSE), edging out FPIs at 1722 per cent, as of March 2025. This is the first time DIIs have overtaken FPIs since tracking began in 2009, with the value of DII holdings reaching 571.76 trillion, 2 per cent higher than that of FPIs.

Adecade ago, FPIs dominated with lead of over 10 percentage points. DII holdings were worth half of FPIs' at that point.

This transformation signals a structural change in India's capital markets, driven by a surge in domestic retail participation — both via direct equity investing and through the mutual fund systematic investment plan (SIP) route. But what does this mean for markets, how does it compare globally, and do FPIs still matter?

A more resilient market

Amore resilient market
The rise of DIIs as the largest nonpromoter shareholder category has
fundamentally altered the dynamics of
India's equity markets. "Indians are
putting money in equities—something
that they never used to earlier... Because
of that, DIIs are getting money, and they
are investing," says Jyotivardhan
Jaipuria, founder and managing director
of Valentis Advisors. This influx, fuelled
by retail investors channelling savings
into mutual funds via SIPS (systematic
investment plans), has made domestic
money a stabilising force. Unlike PPIs,
whose capital flows are often volatile,
domestic funds are "stickier," as Jaipuria
notes, remaining invested through
market cycles.

This stability was evident in recent

requinomes. In eresult is a market less prone to panic-driven crashes.

The growing influence of DIIs, alongside retail and high-net-worth individuals (HNIs), who collectively hold 27 per cent of the market as of March 2025, has reduced the market's dependence on foreign capital.

"For years, EPIs have been the largest non-promoter shareholder category with their investment decisions having a huge bearing on the overall direction of the market. This is no longer the case," says Pranav Haldea, managing director of Prime Database Group. Domestic mutual funds, in particular, have hit a milestone, with their ownership reaching 10.35 per cent in the March quarter, a double-digit figure for the first time.

India's shift toward domestic investor dominance sets it apart from many emerging markets, where FPIs often hold sway. "In the last two decades or more, FPIs have pressed the sell button in all emerging markets, including India,

EBB AND FLOW

Markets have clocked strong gains since FY22 despite record selloff by FPIs Net investments by \blacksquare FPIs \blacksquare MFs \blacksquare DIIs (in \mp cr)



DOMESTIC FORCE

The value of DII holdings at one point was half that of FPIs



whenever there was a crisis globally," points out Ambareesh Balliga, an independent equity analyst. In contrast, India 5 DII-led market is increasingly insulated from global shocks. "This pole position of DIIs makes our markets safer as they are backed by SIP flows, which are continuous and long-termit nature, unlike the fickle-minded FPIs," Balliga adds. Globally, markets like the US or Japan also benefit from strong domestic participation, but India's trajectory is unique due to its demographic and economic profile. "DII ownership will rise from here on as we have a young population, and they will continue to convert their savings into equities," notes an industry expert. With India's economy projected to grow at 5-6 per cent annually, rising incomes and financial literacy are driving more savings into equities. This contrasts with other emerging markets, where domestic institutional frameworks may be less developed, leaving them more exposed to FPI outflows.

However, India's high valuations have occasionally deterred FPIs. "Because India has become expensive, we have seen sales in India," Jaipuria observes. Yet, India remains a bright spot globally. "FPIs can turn buyers in the future because they always look for stable and growing economies, and India's india's relative attractiveness is enhanced by global trade dynamics, particularly if US tariffs target export-oriented economies, then India can gain as an

economy largely unaffected by US trade policy," an expert suggests.

The Enduring Importance of FPIs Despite the uptick showed by DIIs, FPIs remain critical. "FPIs are still important because they hold a significant number of shares in the market," Jaipuria emphasies. Their 17.22 per cent stake, while slightly below DIIs, represents substantial capital. FPIs also bring liquidity, global expertise, and signals of confidence to international investors." If foreign investors were to buy significantly, that could be a catalyst for markets as it would have two strong buyers, "said the expert quoted earlier, FPIs role is particularly relevant in the short term. as they are currently underweight in India. "In the short term, as they are currently underweight in India. "In the short term, as they are currently underweight in India. "In the short term, as they are currently underweight in India. A favourable tariff environment could spark FPI inflows, such as US trade policies. A favourable tariff environment could spark FPI inflows, potentially leading to "a shortage of paper and major bullishness," as Ballga suggests.

Yet, the long-term trend suggests further dominance by DIs. "In the long run, DI ownership will go up as more domestic savings get channel sed into equities," I aipuria explains. The steady rise in SIPs, which have forced mutual funds to deploy capital, underscores this shift. "DIs evertaining FPIs was bound to happen at some time as the SIPs were shooting up." Balliga notes. This domestic resulting challenge in past global circles.

ulnerability to FPI exits, a recurring

Lookingahead

Looking ahead
Domestic household flows through SIP
and the Employees' Provident Fund
Organisation (EPFO) routes could be
upwards of Zirfillion a year into equities
each fiscal year, according to analysts.
This has already been playing out in
recent years. In FY25, the net DII flows
each of some Ziff-Eillion will built be

Last date of submission of online bids: 21.05.2025 up to

GENERAL MANAGER & HEAD (FM, COA, PD, Security & RDP)

Date: 08.05.2025

Insurance Companies to renew the following two insurance policy for the period from 01.06.2025 to 31.05.2026:

1. Fire, Burglary and Electronic Equipment Insurance Policy for the period of One Year i.e. from 01.06.2025 to 31.05.2026

2. Locker Insurance Policy for the period for One Year i.e. of 1.06.2025 to 31.05.2026

Detailed tender documents are available in the Tenders section on Beank's website: www.bankofbaroda.in
Any Addendum/Corrigendum including modification in the tender documents shall be notified only on the Bank's website: www.bankofbaroda.in
Last date for submission of Tenders through GeM portal is 27.05.2025 up to 11.00 AM

General Manager
(Operations & Services)

(Operations & Services)

19" ANNUAL GENERAL METING OF SHAREHOLDERS
OF THE BANK THROUGH VIDEO CONFERENCING VC).
OTHER AUDIO-VISUAL MEANS (AQVMs)
Notice is hereby given that the 19" Annual General Meeting of shareholders of the Bank will be held on Tuesday, the 17" Lune 2025 at 11.00 a.m. through Video Conferencing (VC) Other Audio-Visual Means (QAM) ("C-AGM") to transact the business (es) that will be set forth in the Notice of the Meeting.
The Comprate Office of the Back at 264 280 Audio-Visual Means (CAM) (The Comprate Office of the Research CAM) and the Meeting.

he Corporate Office of the Bank at 254-260, Avvai Shannu dalai, Royapettah, Chennai-600014 shall be the deemed ven

The Corporate Office of the Bank at 254-250. Awai shanmugain Salai, Royapettah, Chennai-600014 shall be the deemed venue of the meeting.

The Electronic copies of the Notice of the e-AGM and Annual Report for FY 2024-25 will be sent to all the shareholders whose email addresses are registered in the Bank's Shareholding Records/Depository Participants(s) Records as on 16.05.2025 (close of business hours). Shareholders holding shares in dematerialized mode and whose email IDs are not registered are requested to register their enail addresses and mobile numbers with their Depositories through their Depository Participants Shareholders holding shares in physical mode are requested to demat their holdings if furnish their email addresses and mobile numbers to the Bank's Registers and Share Transfer Agent numbers to the Bank's Registers and Share Transfer Agent numbers to the Bank's Registers and Share Transfer Agent numbers to the Bank's Registers and Share Transfer Agent (Subramanian Building, V Floor, No. 1, Club House Road, Chennai +600002 at email id, investor@cameoindia.com.

Shareholders holding shares in physical mode and who are desirous of receiving the Notice of the Meeting by email may get their email ID. temporarily registered by clicking the link, thus://investors.cameoindia.com and entering their e-mail IDs. The Notice of e-AGM and Annual Report for FY 2024-25 will also be made a varialbile on the Bank's website, www.indainbank.in and on the website of Stock Exchanges, NSE & BSE, www.nsenidia.com? www.besindia.com.

Shareholders will have an opportunity to cast their vote remotely for the Desires holding shares in dematerialized mode, physical mode and for shareholders who have not registered their email addresses will be provided in the e-AGM khoice. The details will addresses will be provided in the e-AGM khoice. The details will acknow the made available on the Bank's website of shareholders who have not registered their email and expessed their email and expessed will have be seen and available on

Shareholders may please note that the Bank will not be sending physical copies of e-AGM Notice and Annual Report for FY 2024-25 to the Shareholders.

CUT-OFF DATE / RECORD DATE:

CUT-OFF DATE/RECORD DATE:
The Record Date for reckoning Shareholders Rights for Dividend and Cut-off Date for determining voling rights of the shareholders at AGM through VC/OAVM is Tuesday, the 10th June 2025. Shareholders holding shares either in physical form or demateralised form as on Record date/Cut-off Date, i.e. 10" June 2025 shall be entitled to receive dividend, if declared in the AGM and will be eligible to cast their vote electronically (Remote e-Voting and voting during AGM) on Agenda Items of the AGM, which will be set forth in the Notice of AGM.

Date: 07-05-2025
Sunil Jain Place: Chennai General Manager-CFO



VOLTAS A TATA Enterprise



Extract of Audited Consolidated Financial Results for the quarter and year ended 31st March, 2025

Particulars		Quarter ended	Year ended		
	31.03.2025 (Audited)	31.03.2024 (Audited)	31.12.2024 (Unaudited)	31.03.2025 (Audited)	31.03.2024 (Audited)
Total Income	4847.25	4257.30	3164.16	15737.25	12734.47
Profit from operations before share of profit of joint ventures and associates and tax	375.14	212.40	223.05	1316.75	624.41
Share of profit / (loss) of joint ventures and associates	(31.97)	(38.32)	(32.42)	(126.00)	(138.61)
Profit before tax	343.17	174.08	190.63	1190.75	485.80
Net Profit for the period	235.69	110.64	130.76	834.28	248.11
Total Comprehensive Income for the period	158.03	166.82	70.13	868.08	503.15
Paid up equity share capital (Face value ₹ 1/- each)	33.08	33.08	33.08	33.08	33.08
Earnings per share (* not annualised)					
Basic and diluted (₹)	*7.28	*3.52	*3.99	25.43	7.62

- These results have been reviewed by the Board Audit Committee at its Meeting held on 5th May, 2025 and approved by the Board of Directors at its Meeting held on 7th May, 2025.
- Information on Standalone Financial Results

Particulars		Quarter ended	Year ended		
	31.03.2025 (Audited)	31.03.2024 (Audited)	31.12.2024 (Unaudited)	31.03.2025 (Audited)	31.03.2024 (Audited)
Total Income	3723.57	3121.31	2098.20	11696.13	8987.76
Profit before tax	300.93	232.36	146.25	1035.75	758.20
Net Profit for the period	220.50	190.31	108.34	776.76	604.26

Net Profit for the period

Net State Branch entered into a sub-contract along with a consortium pertner with a Main Contractor in the year 2010. The Main Contract between the Ultimate Client and the Main Contract core was terminated by the Ultimate Client closer to the completion of the contract in 2014 client glosery and effects in execution and initiated arbitration proceedings against the Main Contractor for which the final award is pending. Accordingly, the Group had adea comprehensive assessment of the losses arising on account of such termination of the Main contract and essession of work and accounted for all probable losses on the sub-contract in the earlier years.

The Group had issued bank guarantees amounting to 7 390 crores (QAR 166 6 million) to the Main Contractor which have been contingent liability over the years. In June 2023, the Group was themselved a require received by the Bank from the Main Contractor for contingent liability over the years. In June 2023, the Group was themselved as the period of the Park from the Main Contractor for commencement of legal proceedings. The matter is currently sub-judice and the proceedings are currently ongoing between the Main contractor, the Group and the Bank. As the latest development, all the parties including the bank. As the latest development, all the parties including the bank. The bank guarantee continues to reassessing the Group had filed their respective parties including the bank. The bank guarantee continues to remain unencashed. The Group continues to re-assessing is liability under the sub contract at each reporting date and based on such assessment and legal advice obtained from independent counsel, is confident that it has good grounds to defined to define the such contracts a each reporting date and based on such assessment and legal advice obtained from independent counsel, is confident that it has good g

- remain intact.

 b. The Board of Directors of Voltas Limited at its Meeling held on 13th March, 2025, approved transfer of overseas branches of Voltas Limited at Dubai and Abu Dhabi in UAE to Universal MEP Contracting L.C. ('UMCL'), Dubai, UAE, as step-down subsidiary of Voltas Limited on a slump sale basis through Business Transfer Agreements (ETAs') to be executed between Voltas Limited and WIACL on or before June, 2025. The transaction is expected to be consummated by 30th September, 2025 or such other date as mutually agreed between the Voltas Limited and UMCL.
- and UMCL.

 Figures of the quarter ended 31st March, 2025 and 31st March, 2024 are the balancing figures between audited figures in respect of the full financial year and the year to date figures up to the third quarter of the relevant financial year which were subjected to limited review by Auditors. The Board of Directors have recommended advindent of 77. Per share of 11-each (700%) for the year 2024-25.

 The above is an extract of the detailed format of the standalone and consolidated Financial Regulations, 2015. The results for quarter and year ended 31st March, 2025 are available on the Company's website at https://www.voltas.ni/maggs/investor/schedule-announcements/download/Financial_Results_March_2025.pdf The same can be accessed by scanning the OR code provided below.



For and on behalf of the Board of Directors of Voltas Limited Pradeep Bakshi Managing Director & CEO

VOLTAS LIMITED

Registered Office : Voltas House 'A', Dr. Babasaheb Ambedkar Road, Chinchpokli, Mumbai 400 033, India. Tel. No. : 91 22 6655666 Fax No. : 91 22 665565231 e-mail : shareservices@voltas.com Website : www.voltas.com





















आरएनआय ६२४००/९५ Regd. No.TECH/47-994/MBI/2003

+कसोटी पर्वाला रोहितचा पूर्णविराम

पाच दिवसीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा

मुंबई, ता. ७ : महेंद्रसिंग धोनीनंतर भारतीय क्रिकेटला कर्णधार म्हणून सुवर्णयुग दाखवणाऱ्या रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारली आहे. रोहित शर्मा आता केवळ एकदिवसीय प्रकारातच खेळणार आहे.

इंग्लंड दौऱ्यासाठी संघ निवडीची प्रक्रिया सुरू होत असताना रोहितने आज बुधवारी आपल्या कसोटी कारकीर्दीला पर्णविराम देत असल्याचे जाहीर केले. मी कसोटी क्रिकेटमधून निवृत्त होत आहे. कसोटी क्रिकेटमध्ये देशाचे प्रतिनिधित्व करणे हा सर्वात मोठा सन्मान होता. वर्षानवर्षे तुम्ही दिलेल्या प्रेमाचा आणि पाठिंब्याचा मी ऋणी आहे. आता मी केवळ एकदिवसीय प्रकारात खेळणार आहे, असे रोहितने इन्स्टाग्रामवरून जाहीर केले

३८ वर्षीय रोहित अगोदर मधल्या फळीतील फलंदाज होता, परंतु नंतर सलामीवीर म्हणून त्याने छाप पाडली. विराट कोहली आणि अजिंक्य रहाणेकडून त्याच्याकडे भारताचे नेतृत्व आले. तो एकूण ६७ कसोटी खेळला असून, त्यात १२ शतके आणि १८ अर्धशतकांसह ४३०१ धावा फटकावल्या

→ पुन्हा मैदानावर आलाच नाही...

🔷 ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात रोहित दुखापतीमूळे खेळला नव्हता. पुढच्या तीन कसोटीत तो खेळला, परंतु फलंदाज म्हणून अपयशी ठरला. भारताने यातील दोन कसोटीही गमावले. अखेरच्या सामन्यातही रोहित खेळला नाही.

🔷 आपल्याकडून धावा होत नसल्यामुळे आपण स्वतःहून माघार घेत आहोत. अजून आपल्यामध्ये बरेच क्रिकेट शिल्लक आहे. मी निवृत्त झाल्याचा चुकीचा समज करू नका, असे रोहितने त्या वेळी ऑन कॅमेरा सांगत खुलासा केला होता. प्रत्यक्षात मात्र त्याला पुन्हा कसोटी खेळण्याची आता संधीच मिळणार नाही.

सलग दोन मालिकांत अपयशाचा फटका

गेल्या वर्षीच्या नोव्हेंबरपर्यंत रोहितसाठी सर्व काही व्यवस्थित होते, परंतु मायदेशात झालेल्या न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत ०-३ असा व्हाइटवॉश स्वीकारण्याची मोठी नामुष्की भारतावर आली त्यानंतर ऑस्ट्रेलिया दौऱ्यातही दारुण अपयशाचा सामना करावा लागला. परिणामी, कसोटी अजिंक्यपद अंतिम सामन्यास भारतीय संघाला मुकावे लागले होते. कर्णधार म्हणून अपयशी ठरत असलेला रोहित फलंदाज म्हणूनही निराशा करत होता. याचे पर्यावसान अखेर कसोटीतून निवृत्त होण्यापर्यंत झाले.

भारत-श्रीलंकेमध्ये अंतिम लढत रंगणार

कोलंबो, ता. ७ : जेमिमा रॉड्ग्जिची १२३ धावांची संस्मरणीय शतकी खेळी, स्मृती मानधना हिची शानदार अर्धशतकी खेळी, दीप्ती शर्माची अष्टपैल चमक आणि अमनज्योत कौर हिने निर्णायक क्षणी केलेल्या प्रभावी गोलंदाजीच्या जोरावर भारतीय महिला क्रिकेट संघाने बुधवारी येथे झालेल्या एकदिवसीय लढतीत दक्षिण आफ्रिकन संघावर २३ धावांनी विजय मिळवला. या विजयासह भारतीय महिला संघाने तिरंगी एकदिवसीय मालिकेत अंतिम फेरीत प्रवेश केला. येत्या ११ मे रोजी होणार असलेल्या अंतिम फेरीच्या लढतीत भारतीय महिला संघासमोर श्रीलंकन संघाचे आव्हान असणार आहे. दक्षिण आफ्रिकन महिला संघाचे आव्हान संपुष्टात आले.

भारतीय संघाकडून मिळालेल्या ३३८ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करणाऱ्या दक्षिण आफ्रिकन संघाला ५० षटकांत सात

बाद ३१४ धावा करता आल्या. अमनज्योत कौर हिने ५९ धावा देत तीन फलंदाज बाद केले. दीप्ती शर्माने ५७ धावा देत दोन फलंदाजांना तंबत पाठवले.

त्याआधी स्मृती मानधना व जेमिमा रॉड्रिंग्ज या जोडीने ९९ चेंडूंमध्ये ८८ धावांची भागीदारी करीत भारतीय महिला संघाचा डाव सावरला. मानधना हिने ६३ चेंड्रंमध्ये ५१ धावांची खेळी साकारली.

१२२ धावांची धडाकेबाज भागीदारी

जेमिमा रॉडिंग्ज व दीप्ती शर्मा या जोडीने ११५ चेंड्रंमध्ये १२२ धावांची मौल्यवान धडाकेबाज भागीदारी रचली. जेमिमाने १०१ चेंड्रंमध्ये १५ चौकार व एक षटकारासह १२३ धावांची शतकी खेळी केली. हे तिचे दुसरे एकदिवसीय शतक होय. मसाबाता क्लासच्या गोलंदाजीवर ती बाद झाली. दीप्तीचे शतक सात धावांनी हुकले. दीप्तीने ९३ धावांची खेळी १० चौकार व दोन षटकारांनी सजवली.

(रु. कोटींमध्ये)



कंसाई नेरोलॅंक पेन्टस लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय: २८ वा मजला, ए-विंग, मॅराथॉन फ्युचरेक्स, एन.एम. जोशी मार्ग, लोअर परेल, मुंबई - ४०० ०१३ँ. दूरध्वनी:+९१-२२-४०६०२५००, ई-मेल:investor@nerolac.com संकेतस्थळ: www.nerolac.com CIN: L24202MH1920PLC000825

NEROLAC

३१ मार्च २०२५ तिमाही आणि वर्षाअखेरसाठी लेखापरीक्षित आर्थिक परिणामांचे विवरण

										,	
तपशिल	स्वतंत्र						एकत्रित				
	तिमाही अखेरसाठी		वर्षा अखेरसाठी		तिमाही अखेरसाठी			वर्षाअखेरसाठी			
	39-03-2029	39-92-20-28	39-03-5058	39-03-2029	39-03-5058	39-03-2029	39-92-2028	39-03-5058	39-03-2029	39-03-20-28	
	(लेखापरीक्षित)	(अलेखापरीक्षित)	(लेखापरीक्षित)	(लेखापरीक्षित)	(लेखापरीक्षित)	(लेखापरीक्षित)	(अलेखापरीक्षित)	(लेखापरीक्षित)	(लेखापरीक्षित)	(लेखापरीक्षित	
कार्यवाहीपासूनचे उत्पन्न	9680.83	9८४२.9६	9६६9.७०	७४९६.७१	٥٤,٤٧٤)	9८9६.६५	999.69	9688.38	02.55	6C09.88	
कालावधीसाठी निव्वळ नफा (करपूर्व आणि अपवादात्मक आयटेम्स)	9६३.८३	90.55	985.29	906.85	923.40	983.42	298.98	998.98	८४८.५२	८९९.९६	
कालावधीसाठी निव्वळ नफा करपूर्व (अपवादात्मक आयटेम्सनंतर)	9६३.८३	000.2८	983.29	93८६.६9	9989.69	983.42	८४३.६५	998.98	980८.०३	9989.29	
करानंतरच्या कालावधीसाठी निव्वळ नफा (अपवादात्मक आयटेम्सनंतर)	923.89	५२६.४९	909.98	9029.28	99८२.८७	902.83	65.53	998.29	9909.33	9969.८६	
कालावधीसाठी एकूण एकत्रित उत्पन्न	929.80	929.90	90.92	9090.00	9969.90	902.८५	६५९.५०	909.30	9999.८9	9965.08	
समभाग भांडवल	۷٥.۷8	۷٥.۷8	۷٥.८٧	۷٥.۷8	۷٥.۷8	۷٥.८४	۷٥.८४	۷٥.۷8	۷٥.८४	۷۵.۷8	
इतर इक्विटी				Ę२८५.३ ९	9905.20				£885'35	५५० १.७२	
प्रति समभाग मिळकत [अपवादात्मक आयटेम्स पूर्वी (कराच्या निव्वळ) (रु. १/- प्रत्येकी) (वार्षिक नसलेली)]											
बेसिक डिल्युटेड	9.43 9.43	2.93 2.93	9.83 9.83	८.२५ ८.२४	C.3C C.30	9.38 9.38	9.99 9.99	9.88 9.83	(9,(90 (9,(90	65.7 65.7	
प्रति समभाग मिळकत् (अपवादात्मक आयटेम्स नंतर (कराच्या निव्वळ) (रु.१/- प्रत्येकी) (वार्षिक नसलेली)) बेंसिक	9.53	Ę. 9 9	9.29	92.83	98.83	9,38	C.82	9.88	98.98	98.88	
<u> </u>	943	E 49	926	G3 GP	53 KP	9.38	7.89	9 8 3	SPRP	98 64	

मुचना : सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) नियमन २०१५ च्या नियमन ३३ अंतर्गत स्टॉक एक्स्चेंजसह भरलेले लेखापरीक्षित आर्थिक परिणामांच्या विवरणांचे तपशिलावार स्वरूपाचे वरील सार आहे. लेखापरीक्षित आर्थिक परिणामांचे संपूर्ण स्वरूप स्टॉक एक्स्चेंजचे संकेतस्थळ https://www. pseindia.com आणि https://www.nseindia.com आणि कंपनीचे संकेतस्थळ https://www.nerolac.com येथेसुद्धा उपलब्ध आहे. ३१ मार्च २०२५ तिमाही आणि वर्षाअखेरसाठी आर्थिक परिणामांवर अपात्र लेखा अहवाल लेखा परीक्षकांनी व्यक्त केला आहे

कंसाई नेरोलॅक पेन्ट्स लिमिटेडकरिता



ठिकाण : मुंबई दिनांक: ६ मे २०२५

अथर्व अंकोलेकरला सर्वाधिक बोली

मुंबई टी-२० लीग: साईराज, मुशीर, आयुषलाही चांगली रक्कम

मुंबई, ता. ७ : आयपीएल गाजवत _ असताना आपला लौकिक सिद्ध करणाऱ्या आयुष म्हात्रे आणि अंगक्रिश रघुवंशी यांच्यापेक्षा अष्टपैलू गुणवत्ता असलेल्या अथर्व अंकोलेकर मुंबई टी-२० लीगमध्ये आज झालेल्या लिलावात भाव खाऊन गेला. त्याला सर्वाधिक १६.२५ लाख मिळाले

मंबई क्रिकेट संघटनेच्या बहचर्चित मुंबई टी-२० लीगसाठी आज लिलाव पार पडला. सहा संघांनी अगोदरच निवडलेल्या आयकॉन खेळाडंसाठी प्रत्येकी २० लाख दिलेले आहेत. आयुष आणि अंगक्रिश यांना सर्वाधिक बोली लागण्याची शक्यता होती; परंतु अष्टपैलू गुणवत्ता असलेल्या अथर्वने बाजी मारली. ईगल ठाणे स्टायकर्स संघाने त्याच्यासाठी १६.२५ लाख मोजले. विशेष म्हणजे, त्यांनी आणखी १५ लाख मोजून साईराज पाटील यालाही आपल्या

संघात घेतले. अथर्वनंतर दुसऱ्या क्रमांकाची सर्वाधिक बोली मुशीर खान यालाही लागली. एआरसीएस अंधेरी या संघाने त्याच्यासाठी १५ लाख मोजले. त्यानंतर आयुष म्हात्रेला १४.७५ लाख मिळाले.

छेत्रीचा भारतीय

संघात समावेश

नवी दिल्ली, ता. ७ : आंतरराष्ट्रीय

निवृत्ती मागे घेतलेल्या सुनील छेत्री

याचा समावेश भारतीय फुटबॉल

संघाच्या शिबीरासाठी करण्यात

मुख्य प्रशिक्षक मनोलो मारकेझ

यांच्याकडून २८ खेळाडूंच्या नावांची

यादी बुधवारी जाहीर करण्यात

पात्रता फेरीसाठीच्या शिबीरासाठी

करण्यात आली



अथर्व अंकोलेकर

कोण आहे अथर्व? स्पर्धेत खेळताना अथर्व अंकोलेकरने आपली छाप पाडलेली आहे. आशिया करंडक १९ वर्षांखालील स्पर्धेत तो सर्वाधिक विकेट मिळवणारा गोलंदाज ठरला होता. बांगलादेशविरुद्धच्या अंतिम सामन्यात त्याने २८ धावांत पाच विकेट अशी कामगिरी केली होती. क्लब क्रिकेटमध्ये तो वांद्रयाच्या एमआयजी क्लबमधून खेळतो. वडिलांच्या निधनानंतर आई वैदेही अंकोलेकर यांनी बेस्टमध्ये वाहकांची नोकरी करून आपल्या मुलाला वाढवले आणि त्याच्या क्रिकेट गुणवत्तेलाही प्रोत्साहन दिले.

सर्वाधिक रक्कम मिळालेले खेळाडू

- अथर्व अंकोलेकर (१६.२५ लाख.
- ♦ मुशीर खान (१५ लाख, एआरसीएस अंधेरी)

ईगल ठाणे)

- साईराज (१५ लाख, ईगल ठाणे)
- आयुष (१४.७५ लाख, थ्रिंप नाईट्स) अंगक्रिश रघ्वंशी (१४ लाख,
- 🔷 शम्स (१४ लाख, आकाश टायगर्स)
- ♦ सर्यांश शेडगे (१३.७५ लाख. थ्रिंप नाईट्स)

माफक तिकीटदर

इम्पॅक्ट खेळाडू ते डकवर्थ लुईस यांच्यासह आयपीएलमध्ये वापरण्यात येणारे सर्व नियम मुंबई टी-२० लीगसाठी असतील. तसेच माफक तिकीटदर असतील. मोफत प्रवेश दिला तर मोठ्या प्रमाणात गर्दी होऊ शकते, त्यामुळे आम्ही अगदी थोड्या प्रमाणात तिकीटदर ठेवणार आहोत, असे मुंबई क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष अजिंक्य नाईक यांनी सांगितले.

नवा कर्णधार कोण?

आयपीएल संपल्यानंतर जून

महिन्याच्या मध्यावर भारतीय

संघ इंग्लंडमध्ये पाच कसोटी

सामन्यांची मालिका खेळायला

जाणार आहे. त्यात आता नवा

अनुपस्थितीत काही सामन्यांत

जसप्रीत बुमराने नेतृत्व केलेले

आहे. आता बुमरासह शुभमन

गिलचे नाव आघाडीवर असेल

कर्णधार असेल. रोहितच्या

विभागीय रेल्वे व्यवस्थापक (एस ॲन्ड टी), ला मजला, पार्सल कार्यालय इमारत, प्लॅटफॉर्म क्र. १३ जवळ, मध्य रेल्वे, मुंबई सीएसएमटी ४०० ००१, हे भारताच्या राष्ट्रपतींकरिता व त्यांच्या वर्तीने नामांकित कंत्राटदारांकडून दोन ई-निविदा (खुल्या निविदा) मागवीत आहेत निविदा सादरीकरणाचा शेवटचा दिनांक व वेळ ०५.०६.२०२५ रोजी दू. ३.०० वाजेपर्यंत असा आहे अ. क्र. : १, निविदा सूचना क्र. CRBB - TELE-202505, कामाचे वर्णन: मुंबई विभागात पाच वर्षे कालावधीकरिता व्हीओआयपी आधारित ट्रेन कन्ट्रोल कम्युनिकेशन सीस्टीमचा पुरवठा, प्रतिष्ठापन, चाचँणी व क्रियान्वयन तसेच वार्षिक देखभाल कंत्राट. अंदाजित मुल्य: रु ४,०५,५६,४६४/-, **इरठे :** रु. ३,५२,८००/-, **समाप्ती** दिनांक व वेळ : दि. ०५.०६.२०२५ रोजी द ३.०० वाजेपर्यंत, वैधता : ६० दिवस, कार्यपूर्तता कालावधी: १२ महिने. अ. क्र.: २, निविदा सुचना क्र. : CR-BB-TELE-2025-19, कामाचे वर्णन : मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील विविध स्थानकांतील विद्यमान व्हीएचएफ आधारित पुरवठा, प्रतिष्ठापन, चाचणी व क्रियान्वयन कार्य. अंदाजित मूल्य: रु. ३,७१,३८,९९०/-, इरठे रु. ३,३५,७००/-, समाप्ती दिनांक व वेळ दि. ०५.०६.२०२५ रोजी दु. ३.०० वाजेपर्यंत, **वैधता** ६० दिवस, **कार्यपूर्तता कालावधी :** १२ महिने. शुद्धिपत्रकासहितं निविदांचा संपूर्ण तपशील भारतीय रेल्वेची अधिकृत वेबसाइट www. ireps.gov.in येथे उपलब्ध आहे. संपूर्ण निविदा दस्तावेज वेबसाइटवरून डाऊनलों करता येऊ शकतील. निविदांचा संपूर्ण तपशील विभागीय रेल्वे व्यवस्थापक (एस ॲंन्ड टी) यांचे कार्यालय, मुंबई सीएसएमटी येथील सूचना फलकावरहीँ उपलब्ध आहे. सदर निविदा ही सार्वजनिक प्रापण धोरण आदेश, २०१७/दि. १५.०६.२०१७ अनुपालक आहे.





दि. ३१.०३.२०२५ रोजी संपलेली तिमाही व वर्षाकरिताच्या लेखापरीक्षित एकत्रित वित्तीय निष्कर्षांचा सारांश

(रु. कोटींमध्ये)

	तिमाहीअखेर	वर्षअखेर		
३१.०३.२०२५	39.03.2028	39.9२.२०२४	३१.०३.२०२५	39.03.2028
(लेखापरीक्षित)	(लेखापरीक्षित)	(अलेखापरीक्षित)	(लेखापरीक्षित)	(लेखापरीक्षित)
४८४७.२५	४२५७.३०	३१६४.१६	9५७३७.२५	92638.86
३७५.१४	98.595	२२३.०५	१३१६.७५	६२४.४૧
(39.96)	(36.35)	(35.85)	(928,00)	(٩३८.६٩)
383.96	୨୦.୪୬୧	१९०.६३	99 ९०. ७५	४८५.८०
२३५.६९	990.88	930.68	75.882	૨૪૮.૧૧
9५८.०३	9६६.८२	60.93	ረ६ረ.୦ረ	५०३.१५
33.0८	33.0८	33.0८	33.0८	33.0८
*७.२५	*३.५२	*३.९९	રેક.૪રૂ	6.82
	(लेखापरीक्षित) 8८४७.२५ ३७५.१४ (३१.९७) ३४३.१७ २३५.६९ १५८.०३ ३३.०८	(लेखापरीक्षित) (लेखापरीक्षित) 8८४७.२५	३१.०३.२०२५ (लेखापरीक्षित) ३१.०३.२०२४ (लेखापरीक्षित) ३१.१२.२०२४ (अलेखापरीक्षित) ४८४७.२५ ३७५.१४ २९५.१४ (३१.९७) ४२५७.३० २२३.०५ (३८.३२) २२३.०५ (३८.४२) ३४३.१७ २४५.६१ १५८.०३ १७४.०८ १९८.८२ १९८.०३ १३०.७६ १९८.०३ ३३.०८	३१.०३.२०२४ (लेखापरीक्षित) ३१.०३.२०२४ (लेखापरीक्षित) ३१.०३.२०२५ (लेखापरीक्षित) ३१.०३.२०२५ (लेखापरीक्षित) ३१.०३.२०२५ (लेखापरीक्षित) ३१.७३.२०२५ (लेखापरीक्षित) १५७३७.२५ १३९.७५ १३९.७५ १५७३७.२५ १३९.७५ १५७३७.२५ १३९.७५ १५७३७.२५ १३९.०५ १५७३७.२५ १३९.०५ १३९.०५ १३९.०० १३९.०५ १३९.०० १३९.०५ १३९.०० १३९.०५ १३९.०० १३९.०५ १३९.०० १३९.०५ १३९.०० १३९.०५ १३९.०० १३९.०५ १३९.०० १३९.०० १३९.०० १३९.०० १४९.०० १३९.०० १४९.०० १३९.०० १४९.०० १४९.००

१. सदर निष्कर्षांचे लेखापरीक्षण समितीद्वारे त्यांच्या दि. ०५ मे, २०२५ रोजी आयोजित सभेमध्ये पुनरावलोकन करण्यात आले आहे व संचालक मंडळाद्वारे त्यांच्या दि. ०७

में, २०२५ रोजी आयोजित सभेमध्ये त्यांना मंजूरी देण्यात आली आहे. स्थायी वित्तीय निष्कर्षांची माहिती :

(इ. कोर्टींगध्ये)

तपशील		तिमाहीअखेर	वर्षअखेर		
	३१.०३.२०२५ (लेखापरीक्षित)	३१.०३.२०२४ (लेखापरीक्षित)	३१.१२.२०२४ (अलेखापरीक्षित)	३१.०३.२०२५ (लेखापरीक्षित)	३१.०३.२०२४ (लेखापरीक्षित)
एकूण उत्पन्न	३७२३.५७	३१२१.३१	२०९८.२०	99६९६.9३	८९८७.७६
करपूर्व नफा	\$00.93	३३२.३६	૧૪૬.૨५	ঀ৹३५.७५	७५८.२०
कालावधीकरिता निव्वळ नफा	२२०.५०	990.39	۹۰۷.३४	90.300	६० ४.२६

३. समूहाने त्यांच्या कतार शाखेच्या माध्यमातून सन २०१० मध्ये मुख्य कंत्राटदारासह एक कन्सॉटिंअम भागीदारासह उप कंत्राट केला आहे. सन २०१४ मध्ये कंत्राट समाप्तीपूर्वी मूलभूत क्लायन्टद्वारे कंत्राटाच्या अंमलबजावणीमध्ये विलंब व दोषाचे कारण देऊन प्रारंभिक क्लायन्ट व मुख्य कंत्राटादरम्यानचे मुख्य कंत्राट खंडित करण्यात आले व मुख्य कंत्राटाविरोधात लवाद प्रक्रिया सुरू केली ज्याकरिताचा अंतिम निवाडा प्रलंबित आहे. त्यानुसार, समूहाने मुख्य कंत्राटाचे असे खंडित होणे व कार्य समाप्त होणे यामुळे उद्भवलेल्या नुकसानीचे सर्वसमावेशक निर्धारण केले व आधीच्या वर्षांमध्ये उप कंत्राटावरील सर्व सेभाव्य नुकसानीची नोंद केली.

समूहाने मुख्य कंत्राटदारास रु. ३९०.०० कोटी रकमेची (क्यूएआर १६६.६ दशलक्ष) बँक गॅरन्टी जारी केली जी गेली अनेक वर्षांकरिता आकस्मिक दायित्व म्हणून घोषित करण्यात आली आहे. जून, २०२३ मध्ये सदर बँक गॅरन्टीच्या रोखीकरणासंदर्भात मुख्य कंत्राटदाराकडून बँकेस प्राप्त विनंतीची सूचना समूहास देण्यात आली, जी बँकेद्वारे मुख्य कंत्राटदारास काही अपूर्ण प्रदान करण्यात न आल्यामुळे त्याची परिणती कायदेशीर प्रक्रियेच्या प्रारंभात झाळी. सदर प्रकरण सध्या न्यायनिर्णीत आहे व सध्या मुख्य कंत्राटदार, समूह व बँक यांच्या दरम्यान सदर प्रक्रिया जारी आहे. नवीमतन माहितीनुसार समूहासहित, सर्व पार्टीजी त्यांची संबंधित अपिले अपीलीय न्यायालयात (कतार) दाखल केली आहेत ज्याअंतर्गत सदर न्यायालयीन प्रकरण बँकेसहित संबंधित पार्टीज्द्वारे सादर करण्यात आलेल्या हरकतींच्या पुनरावलोकनाकरिता न्यायालयाद्वारे नियुक्त तञ्ज्ञांकडे पुन्हा आले आहे. बँक गॅरन्टी रोखीकृत न होणे जारी राहिलेले आहे. समूहाने प्रत्येक नोंद दिनांकास उप कंत्राटाअंतर्गेत त्यांच्यादायित्वाचे पुनः निर्धारण जारी ठेवले आहे व अशा निर्धारणाच्याआधारावर व स्वतंत्र कौन्सिलकडून प्राप्त कायदेशीर सल्ल्याच्या आधारावर त्यांना विश्वास आहे की पुढे उद्भवणाऱ्या कॅोणत्याही दाव्याचा प्रतिवाद करण्यास सदर पार्श्वभूमी योग्य आहे. त्यानुसार, वित्तीय निष्कर्षांमध्ये पुढील कोणतीही तरतूद करण्यात आलेली आहे. समूहाने त्यांची सुरक्षितता व प्रतिवादाकरिता कायदेशीर उपाययोजनांसमवेत सर्व ती आवश्यक पावले उचलली आहेत व जसजसे प्रकरण पुढे जाईल त्याप्रमाणे या प्रकरणातील सुधारणांवर काटेकोर लक्ष ठेवून आहे.

ए) वर्षादरम्यान व्होल्टास लिमिटेड यांनी त्यांच्या परदेशस्थ उपकंप्या वेदरमेकर एफझेडई (वेदरमेकर) (१००%), यूएई, सौदी एनसास कंपनी इंजिनीयरिंग सर्व्हिसेस डब्ल्यू. एल. एल. (सौदी एनसास), किंगडम ऑफ सौदी अरेबिया (९२%) व लालबक्ष व्होल्टास इंजिनीयरिंग सर्व्हिसेस ॲन्ड ट्रेडिंग एल. एल. सी. (लालव्होल), सल्तनत ऑफ ओमान (२०%) यांमधील कंपनीच्या गूंतवणूकांच्या हस्तांतरणाकरिता युनिव्हर्सल एमईपी प्रोजेक्ट्स प्रा. लिमिटेड (यूएमपीपीएल) व्होल्टास लिमिटेडची पायउतार झालेली उपकंपनी यांच्यासमवेत शेअर खरेदी करार केला व शेअर्सचे हस्तांतरण पूर्ण केले. अशा गुंतवणुकांच्या हस्तांतरणापश्चात, उपकंपन्यांतील व्होल्टांस लिमिटेडचे आर्थिक हितसंबंधांना कोणतीही बाधा पोहोचली नाही.

बी) व्होल्टास लिमिटेडच्या संचालक मंडळाने त्यांच्या दि. १३ मार्च, २०२५ रोजी आयोजित सभेमध्ये व्होल्टास लिमिटेड व यूएमसीएल यांच्या दरम्यान दि. ३० जून, २०२५रोजी वा तत्पूर्वी करावयाच्या बिझनेस ट्रान्सफर अँग्रीमेंटसच्या (बीटीएज) माध्यमातून मंदीच्या विक्री आधारावर यूनिव्हर्सल एमईपी कॉन्ट्रॅक्टींग एल. एल. सी. (यूएमसीएल) दुबई, यूएई व्होल्टास लिमिटेडची पायउतार झालेली एक उपकंपनी यांच्याकडे यूएई तील दुबई व अबुधाबी येथील व्होल्टास लिमिटेडच्या परदेशस्थ शांखांच्या स्थानांतरणास मंजुरी दिली. सदर व्यवहार हा दि. ३० सप्टेंबर, २०२५ रोजी किंवा व्होल्टास लिमिटेड व यूएमसीएल यांच्या दरम्यान परस्पर सामंजस्याने मंजूर अशा अन्य दिवशी पूर्णत्वास येण्याची अपेक्षा आहे.

५. दि. ३१ मार्च, २०२५ व दि. ३१ मार्च, २०२४ रोजी संपलेल्या तिमाहीकरिताची आकडेवारी ही संपूर्ण वित्तीय वर्ष आणि संबंधित वित्तीय वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीपर्यंतची वर्ष ते दिनांक आकडेवारी यांदरम्यान ताळमेळ साधणारी आकडेवारी आहे जी बाब लेखापरीक्षकोंच्या मर्यादित पुनरावलोकनाच्या अधीन होती.

संचालक मंडळाने सन २०२४-२५ करिता प्रत्येकी रु. १/- च्या शेअर करिता रु. ७/- प्रतिशेअर (७००%) लाभांशाची शिफारस केली आहे. ७. वरील विवरण हे सेबी (सूची अनिवार्यता व विमोचन आवश्यकता) विनियमन, २०१५ च्या विनियमन ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेंजेसकडे दाखल करण्यात आलेल्या स्थायी व एकत्रित वित्तीय निष्कर्षांच्या विस्तृत प्रारूपाचा सारांश आहे. दि. ३१ मार्च, २०२५ रोजी संपलेली तिमाही व वर्षाकरिताचे निष्कर्ष हे कंपनीची वेबसाइट https:// www.voltas.in/images/Investor/schedule-announcements/download/Financial_Results_March_2025.pdf वर उपलब्ध आहेत. खालील दिलेला क्यूआर कोड स्कॅन करूनही सदर माहिती प्राप्त करता येऊ शकेल.



व्होल्टास लिमिटेडच्या संचालक मंडळाकरिता व त्यांच्या वतीने प्रटीप बक्षी व्यवस्थापकीय संचालक व सीईओ

वोल्टास लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय : व्होल्टास हाऊस ए, डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोड, चिंचपोकळी, मुंबई ४०० ०३३, भारत. दूर. क्र.: ९१ २२ ६६६५६६६, फॅक्स क्र.: ९१ २२ ६६६५६२३१ ई-मेल: sĥareservices@voltas.com, वेबसाइट: www.voltas.com सीआयएन: L29308MH1954PLC009371









Textile Machinery, Mining & Construction Equipment

Mahila Arthik Vikas Mahamandal - Jalgaon, Government of Maharashtra

Notice for Tender Supply of Value Addition Machinery Units under "Lakhpati Mahila Shetkari

Cluster" for SHG Mahila Arthik Vikas Mahamandal Jalgaon, Dist. Jalgaon, Woman & Child Welfare Department, Government of Maharashtra, invites proposals form reputed and experienced companies to participate in the competitive bidding process for the purchase of tendered item/s. For the detailed tender document, interested bidders should visit www.mahatenders.gov.in. Tender

Submission would be online and the deadline to submit the proposal is

District Coordinating Officer Mahila Arthik Vikas Mahamandal Jalgaon, Dist. Jalgaon

ताज्या बातम्यांसाठी पाहा...

भारतीय खेळाडूंची निवड याप्रसंगी eSakal.com

13/05/2025, 5.00 pm).

मुंबई महानगर प्रदेश तोखंड व पोताद बाजार समिती THE MUMBAI METROPOLITAN REGION IRON & STEEL MARKET COMMITTEE ऑफिस न.६३०, डी विंग, डिस्मा बिल्डिंग, स्टील मार्केट, मुख्य रस्ता, कळंबोली, रायगड, नवी मुंबई ४१० २१८. Office No.630, D Wing, Disma Building, Steel Market, Main Road, Kalamboli, Raigad,

Navi Mumbai-410218. Phone: 9969000071 Email: mmrismc@gmail.com संदर्भ क्रमांक / Ref. No.: MMRI & SMC 3714/2025

दिनांक / Date: 07/05/2025

जाहीर सूचना

मा. महानगर आयुक्त, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यांनी त्यांचे पत्र क्रमांक-एल. सी./एम. एम. आर. आर. एस. एम. सी./ इलेक्शन/१०४६/२०२५ दि २९/०४/२०२५ अन्वये बाजार आवारात विनिर्दिष्ट वस्तुंचा व्यापार करणाऱ्या अधिकृत अनुज्ञप्ती धारकांच्या ६ प्रतिनिधींच्या निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे.

त्या वेळापत्रकानुसार व मुं.म.प्र. लोखंड व पोलाद बाजार समिती निवडणूक विनियमातील कलम ६ (दोन) नुसार **"तात्पुरती** मतदार यादी" मुख्यू कार्यकारी अधिकारी, मुं.म.प्र. लोखंड व पोलाद बाजार समिती, यांचे कळंबोली, नवी मुंबई येथील कार्यालयाच्या तसेच मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, यांचे एम.एम.आर.डी. ए. बिल्डींग, बांद्रा-कुर्ला कॉम्लेक्स, बांद्रा (पुर्व) मुंबई, येथील कॉर्यालयाच्या सुचना फलकावर दिनांक ०८ / ०५ / २०२५ रोजी प्रसिद्ध केली आहे

सदर यादीस काही हरकती असल्यास त्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे कळंबोली येथील कार्यालयात दिनांक ०९/०५/२०२५ ते दिनांक १५/०५/२०२५ पर्यंत सकाळी ११ ते दुपारी ३ या कालावधीत दाखल करता येतील. कृपया संबंधीतांनी याची नोंद घ्यावी.

ठिकाण - कळंबोली

दिनांक - ०८-०५-२०२५

(मिलिंदसेन भालेराव) मुख्य कार्यकारी अधिकारी

मध्य रेल्वे विविध बांधकाम कामे भारताच्या राष्ट्रपतींकरिता व त्यांच्या वतीने. उपमुख्य अभियंता (ब्रिज लाइन), मुख्यालय, मध्

रेल्वे, जी. एम. इमारत, २ रा मजला, सीएसएमटी मुंबई-४०० ००१ हे खालील कामाकरिता इ प्रापण वेबसाइट http://www.ireps.gov.in येथे ई-बोली मागवीत आहेत. अ. क्र. : १, निविदा सूचना क्र. व दिनांक CR - BR062025-26, dated 06.05.2025, कामाचे वर्णन : पुणे विभागात पीए एसटीआर अनभागावर अतिरित्त साइड पाथवे, इन्स्पेक्शन लेंडर तसेच टीजीबीच्य जॅकिंग ब्रेकेट्सची तरतूद. कामाचे अंदाजित मूल्य **रु**. २,३९,३९,०३२.७९, **इरठे : रु.** २,६९,७०० निविदा दस्तावेज शुल्क : शून्य, कार्यपूर्तता कालावधी : १८ महिने. **अ. क्र. : २, निविदा सूचना** क्र. व दिनांक CR - BR072025-26, dated **06.05.2025, कामाचे वर्णन** : भुसावळ विभागात बीएसएल केएनडब्ल्यू अनुभागात फूटपाथ बदलणे, सुटे व गंजलेले रिव्हेट्स बदलणे तसेच कर्नाळा पूल (५१४/१) च्या मेटलायझिंगचे काम कामाचे अंदाजित मूल्य रु. ३९,७६,९४२.८०, इरठेः रु. ७९,५००/-, **निविदा दस्तावेज शुल्क :** शून्य, कार्यपूर्तता कालावधी : १२ महिने. अ. क्र. : ३, निविदा सूचना क्र. व दिनांक: CR - BR082025-26, dated 06.05.2025, कामाचे वर्णन पुणे विभागात एलएनएल - पीएन अनुभागा किमी १९०/६ - १६, २/१९.३५ + ९/१९.२० मी स्पान येथे संगम ब्रिज अप व डाऊन मार्ग, पूल क्र १९०/१चे टॉप फ्लेंज बदलण्याचे काम... **कामाचे** अंदाजित मूल्य : रु. ३,१२,७७,८३२.८४, इरठे: रु.

३,०६,४००/-, **निविदा दस्तावेज शुल्क :** शून्य कार्यपूर्तता कालावधी : १८ महिने. समाप्ती दिनांक व वेळ : दि. २७.०५.२०२५ रोजी दु. ३.०० वा. ९. वरील ई निविदा सूचनेची संपूर्ण माहिती वेबसाइट http://www.ireps.gov.in वर उपलब्ध आहे. २. वरील निविदेअंतर्गत ई बोली व्यतिरिक्त अन्य स्वरूपातील बोली स्वीकारण्यात येणार नाही. ३. निविदा दस्तावेज तसेच वेळोवेळी जारी होणारे शुद्धिपत्रक हे निविदा उघडण्याच्या किमान १४ दिवस अगोदरपर्यंत वेबसाइटवर उपलब्ध असतील व सदर वेबसाइटवर ते पाहता